

वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य,पुणे
पहिला मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पुणे – १

(दुरध्वनी क्र.०२०-२६१३००५३)
निविदा सूचना क्र.६/२०१६

महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत संपुर्ण महाराष्ट्रातील विविध कार्यालयातील ई टेंडर कामाकरीता (ई टेंडरींग संबंधी व्यवस्थापन, संनियंत्रण,प्रशिक्षण देणे, पोर्टलवर पाणलोट संस्थांची नोंदणी करुन देणे,आवश्यक तपशील प्राप्त करुन घेणे व नोंद करणे इ.कामे) हे काम करणा-या ई टेंडर सेवापुरवठादाराची आवश्यकता आहे. विहित नमुन्यातील अर्ज २२ जुलै २०१६ पर्यंत या कार्यालयास सादर करावेत. अर्जाचा नमूना mahaiwmp.gov.in या संकेतस्थळावर अथवा या कार्यालयामार्फत ई मेलद्वारे उपलब्ध होऊ शकेल.

(विकास देशमुख)
मुख्य कार्यकारी अधिकारी
वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा,
महाराष्ट्र राज्य,पुणे.

e -Tendering Work Description

Collecting information regarding e-tendering of around 6000 Watershed Committee (WC) at village level Details, registration of WC on portal, assigning user Name and password to WC, e tender Training in 8 Agriculture Divisions, support to all 34 Watershed cell cum District Centre (WCDC). Support to bidder daily from 8 Am to 8Pm using own mobile/Internet /Laptop etc . Actual Travelling expenses will be reimbursed by Vasundhara Watershed Development Agency Pune office.

Details of Applicant for e tendering Work empanelment.

NAME OF THE POST APPLIED	:	e tendering Consultant		
1. GENERAL PARTICULARS				
NAME in Full	:	Name	Father's name	Surname
Gender	:			PHOTO
Date of Birth	:			
2. ADDRESS	:			
Complete Address for Correspondence along with Pin code				
Contact Phone	:			
Mobile and Whats app no	:			
E-mail	:			
3. PROFESSION	:			
4. YEARS OF EXPERIENCE (Provide certificates)	:	Total:	_____ Years ____ Months	
		Relevant to Post:	_____ Years ____ Months	

5. EDUCATIONAL QUALIFICATIONS :

{Provide essential information as per the desired Qualification for the post applied for}

[Indicate college/university and other specialized education of applicant, giving names of institutions, degrees obtained, and month & year of passing]

Sl No	Degree/ Course Completed	Month & Year of Passing	University/ Board/ Institute	Marks / Grades obtained

6. OTHER TRAININGS: {Indicate significant trainings relevant to the post applied for}

(i)

(ii)

7. Membership of Professional Associations: (If any)

(i)

(ii)

8. Employment Record/ Consultancy Record [Starting with present position, list in reverse order every employment held by applicant since first job, giving for each employment (see format here below): dates of employment, name of employing organization, positions held.]:

Use same format for each job.

From [Month/Year]: _____ To [Month/Year]: _____		
Employer	:	
Position held	:	

Duties performed	{Describe in brief the works handled / duties performed that Best Illustrate the Capability to handle the proposed tasks as per Job Description for the said post} <ul style="list-style-type: none"> • • •
-------------------------	---

9. Work Undertaken that Best Illustrates Capability to Handle the e Tendering Tasks Assigned justifying adequacy for the Assignment [Starting with latest relevant assignment / project work handled, list in reverse order every assignment handled by applicant since first assignment, giving details for each relevant assignment that best illustrates the capability to handle the tasks (see format here below): name of assignment, period of assignment, client organization, positions held, Main project features, activities performed.]:

From [Month/Year]: _____ To [Month/Year]: _____	
Employer	: _____
Position held	: _____
Duties performed	{Describe in brief the works handled / duties performed that Best Illustrate the Capability to handle the proposed tasks as per Job Description for the said post} <ul style="list-style-type: none"> • • •

Repeat the format below for each assignment /project works.

10. Expected cost (full figures and in words for 3 Month.) including applicable Taxes to Complete the e tendering Task in all respect within 3 Month. (Considering e tendering work description)

11. Certification:

I, the undersigned, certify that to the best of my knowledge and belief, this information correctly describes myself, my qualifications, and my experience. I understand that any wilful misstatement described herein may lead to my disqualification or dismissal, if engaged.

_____ Date: _____

[Signature of Applicant]

Day/Month/Year

Name of the Applicant: _____